

नविन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र
योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेस
अनुदान वितरीत करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,

शासन निर्णय क्रमांक- पविआ-२०२४/प्र.क्र.३३/पदु-३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १६ फेब्रुवारी, २०२४

- वाचा :-
१. शासन निर्णय क्र. पविआ-२०१६/प्र.क्र.११४/पदुम-३, दि.२६.०४.२०१७
 २. शासन निर्णय क्र. पविआ-२०२१/प्र.क्र.३५६/पदुम-३, दि.१७.०५.२०२३
 ३. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१९४/सु.गो.से./नाशिक/१३९६-९८/२०२३, पसं-१२, औंध, पुणे -६७, दि. ०५.०२.२०२४
 ४. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१९२/सु.गो.गो./लातूर/११२८/ २०२३, पसं-१२, औंध, पुणे -६७, दि. २६.१०.२०२३
 ५. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१९२/सु.गो.गो./लातूर/१७१८-१९/२०२३, पसं-१२, औंध, पुणे -६७, दि. १७.११.२०२३
 ६. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१९४/सु.गो.गो./नाशिक/१५३४/ २०२३, पसं-१२, औंध, पुणे -६७, दि. ०६.११.२०२३
 ७. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१९३/सु.गो.गो./नागपूर/१२८३/ २०२३, पसं-१२, औंध, पुणे -६७, दि. ३१.१०.२०२३
 ८. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१७८/गो.से./८८/२०२३, पसं-१२, औंध, पुणे, -६७ दि.०५.०१.२०२४
 ९. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१७८/गो.से./३५३-३५५/२०२३, पसं-१२, औंध, पुणे, -६७, दि.१२.०१.२०२४
 १०. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१७८/गो.से./१२०३-०५/२०२३, पसं-१२, औंध, पुणे, -६७ दि.३१.०१.२०२४
 ११. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१७८/गो.से./१९६-१७/२०२३, पसं-१२, औंध, पुणे, -६७, दि.२०.०१.२०२४
 १२. आयुक्त पशुसंवर्धन यांचे क्रमांक एसएलटी/१७८/गो.से./१९९९-१४००/ २०२३, पसं-१२, औंध, पुणे, -६७ दि.०५.०२.२०२४
 १३. दि. ६/२/२०२४ रोजी झालेल्या राज्यस्तारिय निवड समितीच्या बैठकीचे इतिवृत्त

प्रस्तावना :-

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील तरतूदीनुसार राज्यात संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेत कामासाठी, ओझी वाहण्यासाठी व पैदासीसाठी उपयुक्त नसलेल्या गोवंशीय पशुंच्या कत्तलीवर बंदी आहे. परिणामी, अशा अनुत्पादक

पशुंच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांना सदर पशुंचा सांभाळ करणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब विचारात घेऊन, राज्यात वाचा क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक २६.०४.२०१७ अन्वये प्रत्येक जिल्ह्यातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान म्हणून रु. १.०० कोटी इतके अनुदान देण्यासाठी “गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना” सुरु करण्यात आली होती. उपरोक्त पार्श्वभूमी विचारात घेऊन वाचा क्र. २ येथील शासन निर्णय दिनांक १७.०५.२०२३ अन्वये “सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना” सुरु करून सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत लाभ मिळालेले तालुके वगळून उर्वरित ३२४ तालुक्यांसाठी “सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना” लागू करण्यात आली आहे.

२. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना या योजनेची अंमलबजाणी करण्यासाठी शासन निर्णय दिनांक १७.०५.२०२३ अन्वये योजनेचे स्वरूप, लाभार्थी निवडीचे निकष व अंमलबजावणीची कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी निवड करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या स्तरावरून ३२४ तालुक्यांमधून गोशाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. सदर प्रस्तावांची छाननी करून उपरोक्त वाचा क्र. ३ ते १२ येथील पत्रान्वये सदर प्रस्ताव शासन निर्णय दि.१७.०५.२०२३ मधील (९)अ अन्वये मा. मंत्री (पदु) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय निवड समितीसमोर सादर करण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय निवड समितीने दि. ६.२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत १५२ गोशाळांचे प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले आहेत.

३. राज्यस्तरीय निवड समितीने पात्र ठरविलेल्या गोशाळांना अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

राज्यस्तरीय निवड समितीने दि. ६.२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत विहित अटी पूर्ण करणाऱ्या १५२ पात्र गोशाळांचा तपशिल परिशिष्ट-अ येथे देण्यात आला आहे. सदर परिशिष्टात गोशाळांच्या नावासमोर दर्शविलेल्या पशुधनाची संख्या विचारात घेऊन अनुज्ञेय अनुदानासाठी पात्र ठरविल्या आहेत. सदर गोशाळांना पहिला हप्ता म्हणून अनुज्ञेय ठरलेल्या अनुदानाच्या ६० टक्के अनुदान खालील अटींच्या अधिन राहून अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. सदर योजनेत अनुदानासाठी पात्र ठरलेल्या गोशाळांमधील गोवंशीय पशुधनाची गणना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी करून त्याप्रमाणे प्रमाणित करणे आवश्यक राहिल.
२. पशुगणना करताना केवळ Ear tagging / भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी केलेले पशुधनच अनुदानासाठी पात्र राहिल.
३. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित केलेले पशुधन विचारात घेवून अनुदान वितरीत करण्यात येईल.
४. मंजूर करण्यात येणारे अनुदान हे शासन निर्णय दि. १७.०५.२०२३ अन्वये विहित केलेल्या केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या बाबींसाठीच देण्यात येईल.
५. संस्थेस गोसेवा / गो-पालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहिल.
६. आयुक्त पशुसंवर्धन यांची पुर्वपरवानगी घेऊन मूलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात.

७. आयुक्त पशुसंवर्धन यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मूलभूत सुविधा निर्माण केल्यास, अशा बाबींसाठी सदर योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही.
 ८. या योजनेतर्गत ज्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, त्याच बाबींसाठी भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेतर्गत नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
 ९. या योजनेतर्गत अनुदानासाठी निवड करण्यात आलेल्या गोशाळेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचे अधिकार आयुक्त पशुसंवर्धन यांना राहतील.
 १०. या योजनेतर्गत अनुदानासाठी निवड करण्यात आलेल्या संबंधित संस्थेने सदर योजनेप्रमाणे बांधकाम, विद्युत्तीकरण, इत्यादी बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे जिल्हास्तरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे.
 ११. संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात संनियंत्रण करावे.
 १२. अनुज्ञेय अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानाची मागणी करतांना संबंधित संस्थेने वरील अटीची पूर्तता केली असल्याचे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित करून उपयोगिता प्रमाणपत्रासह प्रस्ताव शासनास सादर करावा.
२. यासाठी येणारा खर्च राज्यस्तरीय योजनेतर्गत मागणी क्र. डी-४, पशुसंवर्धन, (००) १०२, पशु व महिष विकास, (१०), गोशाळा व पांजरपोळ विकास, (१०)(०४), गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, साकेंतांक क्र. २४०३ डी २५७, ३३-अर्थसहाय्य या लेखाशिर्षांतर्गत उपलब्ध निधितून भागविण्यात यावा.
 ३. या शासन आदेशासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील संस्थांनी आयुक्त पशुसंवर्धन यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी.
 ४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२१६१७०५२९१९०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नि. भा. मराळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-६७.
२. महालेखापाल (१/२), मुंबई / नागपूर.
३. मा. मंत्री (पदु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

५. सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
७. सचिव (पदु) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
८. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
९. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
१०. संबंधीत संस्थांचे अध्यक्ष/सचिव (एकूण १५२ संस्था) (आयुक्त पशुसंवर्धन यांच्यामार्फत)
११. निवड नस्ती (पदुम-३)

शासन निर्णय क्र. पविआ-२०२४/प्र.क्र.३३/पदुम-३, दिनांक १६.०२.२०२४ रोजीचे परिशिष्ट-अ

अ.क्र.	जिल्ह्यातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
अमरावती					
1	१	तिवसा	स्वामी सिताराम महाराज स्मृती गोशाळा	१४७	२० लाख
2	२	नांदगांव खंडेश्वर	शिवशक्ती गौरक्षण माहूली	२१७	२५ लाख
3	३	चांदूर बाजार	बालयोगी संत श्री मंगलामाता चॅरिटेबल ट्रस्ट	२०३	२५ लाख
4	४	धामणगांव	श्री गौरक्षण संस्था	४१४	२५ लाख
5	५	दर्यापूर	बळीराजा गौरक्षण संस्थान	१२२	२० लाख
6	६	वरुड	गोपाळ कृष्ण गौरक्षण संस्था वरुड	३०२	२५ लाख
7	७	धारणी	नमो गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट	२०३	२५ लाख
8	८	अमरावती	श्री गौरक्षण संस्था	६२४	२५ लाख
9	९	मोर्शी	सिध्द बाल हनुमान संस्थान उभाळखेड (नबीपुर)	५२८	२५ लाख
10	१०	चांदूर रेल्वे	श्री संत रवती महाराज संस्थान शांतीकुंज गौरक्षण	११६	२० लाख
11	११	अचलपूर	शिवशक्ती गौरक्षण सेवाभावी संस्था, रासेगांव	५४८	२५ लाख
बुलडाणा					
12	१	खामगांव	श्रीगौरक्षण संस्था	५१८	२५ लक्ष
13	२	नांदुरा	श्रीमहादेव गौरक्षण संस्थान	७५७	२५ लक्ष
14	३	बुलडाणा	आधार चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत नंद आधार गोशाळा मढ	११०	२० लक्ष
15	४	मलकापूर	श्रीहरी चॅरिटेबल ट्रस्ट	२०२	२५ लक्ष
16	५	मेहकर	श्री.संत सेवालाल महाराज गोशाळा	४०६	२५ लक्ष
17	६	शेगांव	गायत्री परिवार ट्रस्ट शेगाव	२२०	२५ लक्ष
अकोला					
18	१	आकोट	आकोट गौरक्षण सेवा समिती आकोट	५९१	२५लाख
19	२	पातुर	श्री वर्धमान गोतीर्थ आलेगाव	२४४	२५लाख
20	३	मुर्तिजापुर	पुंडलिक बाबा गौरक्षण मुर्तिजापुर	२२४	२५लाख
वाशिम					
21	१	मानोरा	लक्षपर्वती गौरक्षण व गौसंवर्धन गौशाळा	२७१	२५ लक्ष
22	२	रिसोड	व्दारका काशी बहूउदेशीय गौरक्षण संस्था, भापूर	११५	२० लक्ष
23	३	वाशिम	कै.दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समिती संचलित गौरक्षण	१०७	२० लक्ष
24	४	कारंजा	पांजरपोळ संस्था	३३१	२५ लक्ष
25	५	मालेगाव	श्री. संत सावतामाळी गौसेवा संस्था, शिरपूर	१०७	२० लक्ष

अ.क्र.	जिल्हातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
यवतमाळ					
26	१	उमरखेड	ज्ञानप्रकाश संस्था बितरगाव	७५	१५ लक्ष
27	२	महागाव	श्री दत्तपुरी महाराज गोशाळा भोसा	२२२	२५ लक्ष
28	३	दारव्हा	गोमंगल गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट	९१	१५ लक्ष
29	४	वणी	संस्कार माऊली बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गुरुगणेश गोशाळा, रासा.	३४६	२५ लक्ष
30	५	केळापूर	श्री गोरक्षण संस्थान पांढरकवडा	११३	२० लक्ष
31	६	पुसद	गोपालकृष्ण गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट	४९०	२५ लक्ष
32	७	राळेगांव	श्रीराम बहुउद्देशीय विकास मंडळ राळेगाव	१४५	२० लक्ष
33	८	उमरखेड	कर्मयोगी बहुउद्देशीय संस्था	१०५	२० लक्ष
34	९	बाभुळगाव	श्री सिध्देश्वर शिवमंदिर ट्रस्ट बागवाडी	३४१	२५ लक्ष
35	१०	झरी	चैतन्य गोरक्षण बहु.संस्था मांडवी	१७८	२० लक्ष
36	११	कळंब	गोसेवा संवर्धन ट्रस्ट	२२७	२५ लक्ष
नाशिक					
37	१	बागलाण	प.पु.श्री शंकर महाराज गोशाळा	५५	१५ लाख
38	२	नाशिक	श्री श्रीमद विजय भुवनभानु सुरीश्वरजी जीवदया ट्रस्ट विळहोळी	७३८	२५ लाख
39	३	मालेगाव	श्री गोशाळा पांजरपोळ	४०८	२५ लाख
40	४	कळवण	सागेश्वर गोशाळा कृष्णधन	१६४	२० लाख
41	५	देवळा	श्री सोनशाम गोसंवर्धन वा सामाजिक बहुउद्देशीय संस्था कंकापूर टाळ	१७६	२० लाख
42	६	नांदगांव	वृंदावन गोशाळा कसाबखेडा	२१३	२५ लाख
अहमदनगर					
43	१	संगमनेर	श्री जीवदया मंडळ चन्निटेबल ट्रस्ट	१०३७	२५ लक्ष
44	२	पारनेर	भैरवनाथ गोपालन संस्था पुणेवाडी	७६	१५ लक्ष
45	३	अकोले	श्री ओम नमो सदगुरु सेवा प्रतिष्ठान	२१३	२५ लक्ष
46	४	राहाता	लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पा प्रवरा ग्रामीण जिल्हा शिक्षण संस्था, लोणी	२११	२५ लक्ष
47	५	कोपरगांव	श्री सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट	९८	१५ लक्ष
48	६	कर्जत	श्री. दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मुळेवाळी संचालित रुक्मीनी माता गोशाळा	२२७	२५ लक्ष
49	७	राहुरी	ओशीयामाता ग्रामीण कृषी व शैक्षणिक संस्था, चिंच विहिरे	१०३	२० लक्ष

अ.क्र.	जिल्हातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
जळगांव					
50	१	मुक्ताईनगर	सौ.विमलबाई वेडू पाटील गोसेवा संस्था	२०२	२५ लाख
51	२	रावेर	हरिगोपाळ गोशाळा, पाल	१२१	२० लाख
52	३	बोदवड	श्री गोरक्षण संस्था बोदवड	२२९	२५ लाख
53	४	भुसावळ	हरिप्रकाश गोशाळा साकेगांव	९३	१५ लाख
54	५	चोपडा	राम गोपाल गोशाळा, चोपडा	१३३	२० लाख
55	६	पाचोरा	महावीर गोशाळा भोकरी, पा.वरखेडी	२१९	२५ लाख
56	७	चाळीसगाव	श्रीकृष्ण बहुउद्देशीय ट्रस्ट, गोशाळा मुंदखेडा	१०९	२० लाख
57	८	जामनेर	कृष्णप्रीया गोशाळा, हिवरखेडा	१६१	२० लाख
धुळे					
58	१	शिरपूर	ओमसाई शोभाई गोशाळा	६५	१५ लाख
59	२	शिंदखेडा	श्रीकृष्ण गोशाळा खुर्द	५७	१५ लाख
नंदुरबार					
60	१	अक्कलकूवा	श्री. महावीर गोशाळा संस्था, खापर मु.पो.खापर	१५४	२० लक्ष
61	२	नंदुरबार	श्री. अरिहंत गोसेवा सेवाभवी संस्था, चौपाळे	६५०	२५ लक्ष
62	३	तळोदा	आईसाहेब जिजाऊ बहुउद्देशीय संस्था रांझणी	६८	१५ लक्ष
63	४	शहादा	श्री. कुंजविहारी प्रतिष्ठान ट्रस्ट, सोनवत ता. शहादा	७२	१५ लक्ष
ठाणे					
64	१	मुरबाड	श्री रामकृष्ण गोशाळा सेवाभावी संस्था, तोंडली	२७५	२५ लाख
65	२	भाईदर पश्चिम	गोसेवा परिषद केशवसृष्टी गोशाळा	२५२	२५ लाख
66	३	भिवंडी	भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद	१९६६	२५ लाख
67	४	कल्याण	माऊली गोवर्धन गोशाळा	३२१	२५ लाख
रायगड					
68	१	खालापूर	गोवर्धन धाम गोशाळा, लोधिवली	५४	१५ लाख
69	२	पनवेल	श्री पांजरपोळ गो-रक्षण संस्था	८७	१५ लाख
रत्नागिरी					
70	१	दापोली	कामधेनु गोमाता रक्षण जिवदायी सेवा गोसंगोपन संस्था	२१२	२५ लक्ष
71	२	राजापूर	राजरत्न गोशाळा, राजापूर	५४	१५ लक्ष
पालघर					
72	१	तलासरी	श्री घाटकोपर सार्वजनिक जिवदया खातू	२५४	२५ लाख
73	२	वसई	श्री मुंबई जिवदया मंडळी	१२८५	२५ लाख
74	३	पालघर	श्री पालघर अभय जीवदया ट्रस्ट आबाचापाडा देवखोप	९४७	२५ लाख
75	४	वाडा	श्री राम दृष्टी गोशाळा सेवा संस्था	२२०	२५ लाख

अ.क्र.	जिल्हातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
छत्रपती संभाजीनगर					
76	१	सोयगाव	शनेश्वर देवस्थान नेवपूर वाकी ट्रस्ट	२९४	२५ लाख
77	२	गंगापुर	गोकुळधाम गोरक्षण सेवा भावी संस्था	२०३	२५ लाख
78	३	कन्नड	श्री.गोशाळा सोनाईमाता सेवाभावी प्रतिष्ठाण संचलित	१३३	२० लाख
79	४	पैठण	श्री विजयी पांडुरंग सेवाभावी संस्था गोशाळा	२०५	२५ लाख
80	५	खुलताबाद	श्री दत्त आश्रम सेवाभावी ट्रस्ट, वेरुळ	२४१	२५ लाख
जालना					
81	१	परतुर	श्री चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव	१०९	२० लाख
बीड					
82	१	अंबाजोगाई	लो. गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळा, वरवटी	९३	१५ लक्ष
83	२	आष्टी	ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान संचलित चैतन्य गोशाळा	२५९	२५ लक्ष
84	३	गेवराई	शनिप्रसाद वारकरी शिक्षण संस्था राक्षसभुवन	९०	१५ लाख
85	४	धारुर	संपदा गोशाळा गावंदरा	१०९	२० लाख
86	५	माजलगाव	श्री राधाकृष्ण बहुउद्देशीय संस्था माजलगाव	३२०	२५ लाख
87	६	वडवणी	लक्ष्मीमाता गोसंरक्षण व गोपालन संस्था	१०८	२० लाख
88	७	शिरूर कासार	बाजीराव पाटील आघाव बहुउद्देशीय प्रतिष्ठान जांब	६७	१५ लाख
नांदेड					
89	१	हिमायतनगर	कर्मयोगी फाऊंडेशन सरसम	३८२	२५ लक्ष
90	२	किनवट	कृष्णप्रिया बहुउद्देशीय संस्था	४२७	२५ लक्ष
91	३	कंधार	सितामाई सेवाभावी संस्था तांडा	२५६	२५ लक्ष
92	४	धर्माबाद	श्री.सिधेश्वर गोवत्स गोशाळा, धर्माबाद	२१६	२५ लक्ष
93	५	माहुर	कपिलेश्वरी बहुउद्देशीय संस्था	१६१	२० लक्ष
94	६	लोहा	श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी	१३१	२० लक्ष
95	७	देगलुर	ज्ञानज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था	४६०	२५ लक्ष
96	८	बिलोली	सरस्वती प्रतिष्ठान संचलित अमृतधाम गोशाळा कासराळी	१६९	२० लक्ष
97	९	हदगांव	श्री.इंदिरा गांधी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्री.जगदंब गोसेवा केंद्र कोहळी	१०३	२० लक्ष
98	१०	भोकर	आदिवासी भवन शिक्षण संस्था संचलित कै.शंकरराव माणिकराव ढोले गोशाळा	२०७	२५ लक्ष

अ.क्र.	जिल्हातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
धाराशिव					
99	१	उमरगा	सेवाव्रत चॅरिटेबल ट्रस्ट त्रिकोळी	११७	२० लक्ष
100	२	परंडा	श्रीकृष्ण गोशाळा वडणे	१११	२० लक्ष
101	३	कळंब	येडेश्वरी गुरुकुलम गोशाळा	१०४	२० लक्ष
102	४	भूम	भगवंत बहुउद्देशीय सेवा संस्था अंतर्गत आनंदीबाई गोशाळा हंडोत्री	१०४	२० लक्ष
103	५	धाराशिव	अन्नपूर्णा बहु.सामाजिक संस्था (भाकड गाईची गोशाळा)	२६५	२५ लक्ष
परभणी					
104	१	परभणी	दादाहरी ग्रामविकास सेवाभावी संस्था	२०३	२५ लाख
105	२	सेलू	स्वर्गवासी गोविंद रामजी दादुपंथी मठ गोशाळा	१०५	२० लाख
106	३	जितूर	नवोदय रामकृष्ण हरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था	२५०	२५ लाख
107	४	पाथरी	योगानंद सरस्वती संस्थान कुंज	१५३	२० लाख
108	५	मानवत	पसायदान गोरक्षण संस्था रामटेकडी	३२५	२५ लाख
हिंगोली					
109	१	हिंगोली	गोपाळलाल गोरक्षण गवळीपुरा हिंगोली	३४३	२५ लाख
लातूर					
110	१	लातूर	माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचालित निळकंठेश्वर गोरक्षण	२१०	२५ लक्ष
पुणे					
111	१	मावळ	श्री राधा चैतन्य गोशाळा पोंमगाव, ता. मुळशी, जि. पुणे	२५६	२५ लाख
112	२	बारामती	सौ. कुसुमव जिनदत्त शहा वेल्फेअर फाउंडेशन	१७५	२० लाख
113	३	शिरूर	श्री पांजरपोळ संस्था, शिरूर	२६७	२५ लाख
114	४	दौंड	श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान, बेट केडगाव	६४	१५ लाख
115	५	वेल्हे	नरवीर तानाजी मालुसरे गोशाळा, आंबेड	११२	२० लाख
116	६	हवेली	सरसेनापती हंबिरराव मोहिते गोरक्षण दल ट्रस्ट गोशाळा	३२२	२५ लाख
117	७	खेड	मधिबन गोशाळा, गुंडाळवाडी	७४	१५ लाख
118	८	सासवड	श्री राधेकृष्ण लिलावतीगोशाळ ट्रस्ट, सिगापूर	१४८	२० लाख
119	९	इंदापूर	रचना देशी गोसंवर्धन ट्रस्ट	२३४	२५ लाख

अ.क्र.	जिल्हातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
सातारा					
120	१	फलटण	श्री जयवंत वृंदावन गोपालन व गोसंवर्धन संस्था	१३८	२० लाख
121	२	माण	श्री कृष्ण धेनूतीर्थ व सामाजिक संशोधन संस्था	५७	१५ लाख
122	३	कराड	सु.साईनाथ गोपालन संस्था	७२	१५ लाख
123	४	पाटण	शिवसमर्थ परिवार सामाजिक विकास संस्था	६८	१५ लाख
सांगली					
124	१	जत	श्री लक्ष्मी गोपालन संस्था हिवरवाडी	२६४	२५ लक्ष
125	२	सांगली	श्री पांजरपोळ संस्था, सांगली	२०३	२५ लक्ष
126	३	कवठे महाकाळ	सुवर्ण शिक्षण संस्था आलकूड	५२	१५ लक्ष
सोलापूर					
127	१	करमाळा	श्री.पांजरपोळ गोरक्षण संस्था	६६	१५ लक्ष
128	२	माढा	श्रीकृष्ण गोशाळा	१०७	२० लक्ष
129	३	सांगोला	कामधेनु बहुउद्देशिय व सामाजिक संस्था ,घेरडी	१०४	२० लक्ष
130	४	बार्शी	मातृभूमी प्रतिष्ठान सोलापूर संचलित गंगुबाई संभाजीराव शिंदे, गोसेवा केंद्र.	२३०	२५ लक्ष
131	५	मोहोळ	जनता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र	१०५	२० लक्ष
132	६	पंढरपूर	विठ्ठल गोशाळा व साधु सेवा ट्रस्ट	२०४	२५ लक्ष
133	७	सोलापूर दक्षिण	श्री कृष्ण बहुउद्देशीय संस्था संचलित गोशाळा	६१	१५ लक्ष
134	८	अक्कलकोट	शिवक्षेत्रम न्यास	६५	१५ लक्ष
कोल्हापूर					
135	१	पन्हाळा	बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था काटेभोगाव	१७३	२० लाख
136	२	भुदरगड	वैकुंठवासी वसंतराव परुळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपळगांव	७०	१५ लाख
137	३	राधानगरी	ओम परमपुज्य स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान	६२	१५ लाख
138	४	शिरोळ	रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळ, कुरुंदवाड	१३३	२० लाख
नागपूर					
139	१	नागपूर	गोरक्षण सभा धंतोली	८१४	२५ लाख
140	२	काटोल	सती अनुसया माता गोरक्षण संस्थान पारडसिंगा	३९७	२५ लाख
141	३	उमरेड	श्रीकृष्ण गौसेवा संस्था	४४७	२५ लाख
चंद्रपूर					
142	१	चंद्रपूर	उज्वल गोरक्षण संस्था	७१७	२५ लाख
143	२	चिमुर	तपोभूमी वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोशाळा	६११	२५ लाख
144	३	नागभीड	भारतीय गोरक्षण व गोशाळा, संस्था तळोधी (बा)	२५४	२५ लाख
145	४	बल्लारपूर	सदगुरु जगन्नाथ बाबा ग्रामीण विकास बहुउद्देशिय	५८	१५ लाख
146	५	भद्रावती	श्री. जैन श्रेतांबर मंडळ तीर्थ - भद्रावती	४६१	२५ लाख

अ.क्र.	जिल्ह्यातील अ.क्र.	तालुका	संस्थेचे नाव	पशुंची संख्या	देय अनुदानाची रक्कम
भंडारा					
147	१	साकोली	योगराज सांस्कृतिक क्रिडा मंडळ सेंदूरवाफा संचालीत स्वानंद गोशाळा सोनेगाव	२७२	२५ लक्ष
148	२	भंडारा	विणाताई बडगे गौरक्षण सेवा संस्था	५२०	२५ लक्ष-
149	३	तुमसर	श्रीकृष्ण गोशाळा	८२	१५ लक्ष
वर्धा					
150	१	हिंणघाट	गोरक्षण संस्था हिंणघाट	२२३	२५ लक्ष
151	२	देवळी	लक्ष्मीनारायण मुरलीधर आबाजी महाराज देवस्थान	९६	१५ लक्ष
152	३	वर्धा	पिपल फॉर अॅनिमल	११९	२० लक्ष